



Date: March 26, 2021

To,
BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001.
Scrip Code: 533343
Through: BSE Listing Centre

The National Stock Exchange of India Ltd.
“Exchange Plaza” C-1, Block-G
Bandra Kurla Complex, Bandra (East)
Mumbai – 400 051.
Symbol: LOVABLE
Through: NEAPS

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Publication of Unaudited Financial Results

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we forward herewith copy of the newspaper publication of audited financial results for the quarter ended March 31, 2021 in Business Standard (all editions), The Free Press Journal and Navshakti (Mumbai edition) on 26th March, 2021.

You are requested to kindly take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For **Lovable Lingerie Limited**



Divya Shrimali
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

LOVABLE LINGERIE LTD.

Regd. Office : A-46, Road Nb.2, Opp. IDBI Bank, M.I.D.C., Andheri (E), Mumbai - 400 093. INDIA Tel: 022-2838 3581 Telefax : 022-2838 3582

Email : corporate@lovableindia.in • Website: www.lovableindia.in • CIN No: L17110MH1987PLC044835

caprihans
INDIA LIMITED

नों. कार्यालय : ब्लॉक सी, शिवसागर इस्टेट, डॉ. अनी बेडेट रोड, वळी, मुंबई-४०० ०१८.
ई-मेल : ci@caprihansindia.com, वेबसाईट : www.caprihansindia.com
दूरध्वनी : ०२२-२४९०६६०/६१ | सीआयएन: एल२१५०एमएच११४६पीएलसी०४८७७

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिष्कृत निष्कर्षांचे विवरण

अ. क्र.	वर्णनात्मक	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३१ मार्च, २०२१ रु. लाखात	३१ मार्च, २०२० रु. लाखात	३१ मार्च, २०२१ रु. लाखात	३१ मार्च, २०२० रु. लाखात
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६,९०२.६१	६,८३०.९०	३०,४३६.५०	२९,४२९.७५
२	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादालात्मक बाबींपूर्वी)	९०५.५५	४७५.७२	२,५९६.५४	१,९९९.३०
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादालात्मक बाबींनंतर)	९०५.५५	४७५.७२	२,५९६.५४	१,९९९.३०
४	कालावधीसाठी करोतर निव्वळ नफा (अपवादालात्मक बाबींनंतर)	७३७.५६	४५८.२८	२,०२२.४५	१,९९९.३०
५	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी (करोतर) नफा आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करोतर) धरून)	७६७.३२	४४५.३३	२,०४२.१४	१,९०६.३०
६	समभाग भांडवल	१,३१३.४०	१,३१३.४०	१,३१३.४०	१,३१३.४०
७	लेखापरिष्कृत ताळेबंदीत दर्शवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वाजवून)	-	-	१४,५८२.९९	१२,५४०.०६
८	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अपवादालात्मक बाबींनंतर)	५.६२	३.४९	१५.४०	७.००
९	मूलभूत आणि सौम्यिकृत (रकम रु. मध्ये)	५.६२	३.४९	१५.४०	७.००

टिपण :
(१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑफ अट डिस्कलोर रिव्हायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिस्टिंगमध्ये सादर केलेल्या ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी निष्कर्षांचा सविस्तर विवरणाचा एक उतरा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट : www.caprihansindia.com आणि बीएसई वेबसाईट : www.bseindia.com वर उपलब्ध आहे.
(२) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी संचालक मंडळाने कोणत्याही लक्षाभावाची विफारस केलेली नाही.

कॅपिहान्स इंडिया लिमिटेडसाठी
सही/-
सचिन चॅननी
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

टिकाण : मुंबई
दिनांक : २५ जून, २०२१

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS
JOURNAL

www.freepressjournal.in

STARTECK FINANCE LIMITED
Regd. Office: 5th Floor, Suntek Centre, 37-40 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai-400057
CIN: L51900MH1985PLC037039 Email add: cosoc@starteckfinance.com
Website: www.starteckfinance.com Tel: + 22 42877800 Fax: + 22 42877890

Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter & Year Ended 31st March, 2021

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED		
		Quarter Ended	Year Ended	
		31.03.2021	31.03.2020	31.03.2021
		Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	3,115.72	334.73	4,098.58
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	307.97	90.66	3,957.91
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	307.97	90.66	3,957.91
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	463.72	87.86	3,762.33
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	826.60	(89.53)	4,173.42
6.	Equity share capital (Face Value Rs. 10/-)	991.03	991.03	991.03
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	13,666.31
8.	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	4.68	0.89	37.96
		4.68	0.89	37.96

Key numbers of Audited Standalone Financial Results

Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended
		31.03.2021	31.03.2020	31.03.2021
		Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	278.91	317.33	1,215.12
2.	Profit before tax	23.13	85.55	3,645.73
3.	Profit after tax	256.12	85.55	3,538.39

Notes:
1. The above Audited results (Standalone and Consolidated) for the quarter and year ended 31st March, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 25th June, 2021. The Statutory Auditors have Audited financial results for the quarter and year ended 31st March, 2021 and have expressed an unmodified opinion.
2. The above is an extract of the detailed format of standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI LODR. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and Company's website www.starteckfinance.com

For **Stardeck Finance Limited**
sd/-
Anand Shroff
Director (DIN:08480489)

Place : Mumbai
Date : 25th June, 2021

ICICI Prudential Asset Management Company Limited
Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.
Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprpfund.com
Email id: enquiry@iciciprpfund.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirfon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Balanced Advantage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on July 1, 2021*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) #	NAV as on June 24, 2021 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund		
IDCW	0.1600	21.7677
Direct Plan - IDCW	0.0800	31.5392
ICICI Prudential Balanced Advantage Fund		
Monthly IDCW	0.07	16.67
Direct Plan - Monthly IDCW	0.07	18.90

\$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
Subject to deduction of applicable statutory levy, if any
* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For **ICICI Prudential Asset Management Company Limited**
sd/-
Authorised Signatory

Place : Mumbai
Date : June 25, 2021
No. 019/06/2021

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprpfund.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit <https://www.iciciprpfund.com> or visit AMFI's website <https://www.amfiindia.com>

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Lovable
NEW YORK • MILAN • TOKYO • SYDNEY

लव्हेबल लिंगरी लिमिटेड
सीआयएन : एल२१५०एमएच११४६पीएलसी०४८७७
नों. कार्यालय : ए-४६, रोड क्र. २, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), एमआयडीसी, मुंबई-४०० ०१३. वेबसाईट : www.lovableindia.in, ई-मेल : corporate@lovableindia.in

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त लेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा उतरा

(₹ लाखात)

अ. क्र.	वर्णनात्मक	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०
		(लेखापरिष्कृत)	(अलेखापरिष्कृत)	(लेखापरिष्कृत)	(अलेखापरिष्कृत)
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२,९३६.४६	२,८८९.०४	१,९९३.६६	८,५२४.६०
२.	कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा (कर, अपवादालात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	२५८.५३	३४७.३५	(३६९.९०)	९४.८५
३.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/तोटा (अपवादालात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	२५८.५३	३४७.३५	(५९०.९८)	९४.८५
४.	कालावधीसाठी करोतर निव्वळ नफा/तोटा (अपवादालात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	१६३.९०	२८२.१२	(५६०.८७)	६६.९७
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न	१६३.९०	२८२.१२	(५६०.८७)	११४.५२
६.	समभाग भांडवल जोअर्स (द. मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१,४८०.००	१,४८०.००	१,४८०.००	१,४८०.००
७.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिष्कृत ताळेबंदीत दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वाजवून)	-	-	-	१४,२६२
८.	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)	१.११	१.९१	(३.७९)	०.४५
९.	मूलभूत आणि सौम्यिकृत	१.११	१.९१	(३.७९)	०.४५

टिपण :
ए) वरील माहिती म्हणजे, सेबी (लिस्टिंग ऑनब्लिगेशन ऑफ डिस्कलोर रिव्हायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतरा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.lovableindia.in वर उपलब्ध आहे.
ब) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी संचालक मंडळाने कोणत्याही लक्षाभावाची विफारस केलेली नाही.

संचालक मंडळाला आदेशावरून लव्हेबल लिंगरी लिमिटेडसाठी
सही/-
एल विजय रेड्डी
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ००२०२६१९)

टिकाण : मुंबई
दिनांक : २५ जून, २०२१

The Mogaveera Co-operative Bank Ltd.
नों. कार्यालय : नॉ. ५, मजला, भोगावरी भवन, एम. जे. एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोड, लगान, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८

मागणी सूचना

दी भोगावरी को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील तपशीलांनुसार सद्य सुरुवातीची केल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेची मागणी करण्यासाठी खालील नमूद करदाता/हमीदारां सारफेसी अंतर्गत २०२० र. च्या कालम १३(२) च्या अनुपालनामध्ये मागणी सूचना जारी केलेली आहे. सूचनेचे सद्य प्रकाशन हे खालील करदाता आणि हमीदारांच्या माहितीसाठी करण्यात येत आहे.

अ. क्र.	करदाता/हमीदारांचे नाव	मागणी सूचना तारीख आणि थकबाकी रकम	स्थायर मिळकतीचे वर्णन आणि तारण मतेचे मालक
१.	श्री. कमलेश दत्ता धानावडे	१६/०६/२०२१	श्री. कमलेश दत्ता धानावडे
२.	सौ. मेधा कमलेश धानावडे	आणि	सौ. मेधा कमलेश धानावडे
		-करदाता	
१.	श्री. रविंद्रकुमार अत्माराम बोरोते	रु. ४९,९२,९७९.८७	फ्लॅट क्र. ४०३ आणि ४०४, ४ था मजला,
२.	श्री. इंद्रजीत नवनाथ जाधव	(३१/०३/२०२१ रोजी सह ०१/०४/२०२१ पासूनचे पुढील व्याज)	साई सिटी अपार्ट., सेक्टर १ए, पेरौली, नवी मुंबई ४०० ७०८.
		-हमीदारा	

करदाता/हमीदारा यांना यादारे कळविण्यात येते की, जर सद्य सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत वरील नमूद रकम चुकती केली नाही तर बँकेचे प्राधिकृत अधिकारी सारफेसी अंतर्गत तारखेनुसार वरील नमूद गहाण मिळकत/तारण मतेचा कर्जा घेतला आणि त्यानंतर लिलाव करतील.

करदाता/हमीदारा यांना बँकेची लेखी पूर्व सहमती प्राप्त केल्याशिवाय वरील नमूद तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करण्यासाठी सारफेसी अंतर्गत कायदा १३(२) अन्वये प्रतिबंध सुद्धा करण्यात येत आहे. सारफेसी अंतर्गत, २००० च्या कालम १३ (२) च्या सूचनेनुसार ही जाहीर सूचना आहे.

करदाता/हमीदारा यांना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्थाक्षरीकारांकडून कायदा १३(२) अन्वये मूळ सूचना प्राप्त करण्याचा सद्दा देण्यात येत आहे.

दिनांक : २५.०६.२०२१
टिकाण : मुंबई

सही/-
प्राधिकृत अधिकारी

SW INVESTMENTS LIMITED
Regd. Office: 5th Floor, Suntek Centre, 37-40, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057. CIN: L65990MH1980PLC023333, Website: www.swindia.com, Email : cosoc@swindia.com, Tel: +91 224287 7800

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2021

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year Ended	
		31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21
		Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	1.76	111.97	63.28
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(6.89)	4.45	19.22
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.89)	4.45	19.22
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4.84)	3.40	14.72
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(4.84)	0.92	14.53
6.	Paid up equity share capital (Face Value of Rs. 10 each)	90.00	90.00	90.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	502.24
8.	Earnings per share (of Rs. 10 each) (not annualised) (for continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	(0.54)	0.38	1.64
		(0.54)	0.38	1.64

Notes to the financial results:
1) The above audited results for the quarter and year ended 31st March, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 25th June, 2021. The Statutory Auditors have audited the financial results for the quarter and year ended 31st March, 2021 and have expressed an unmodified opinion.
2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI LODR. The full format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and Company's website (www.swindia.com)

For and on behalf of Board of Directors of **SW Investments Limited**
sd/-
Date : June 25, 2021
Place : Mumbai

Lalitha Cheripalli
Director (DIN:07026989)

IIITL GROUP

इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड
नों. कार्यालय : ऑफिस नं. १०१ ए, 'दी कॅपिटल', जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी-७०, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा पूर्व, मुंबई - ४०००५१
दू. क्र. : ०२२-४३२५ ०१००, फॅक्स क्र. : ०२२-२२६५११०५, ई-मेल आयडी : iiitl@iiitlgroup.com, वेबसाईट : www.iiitlgroup.com

३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित लेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. लाखांत)

अ. क्र.	वर्णनात्मक	अलिप्त		एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०
		लेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२३४.१२	२९३.४२	३००.३७	१८८.३२
२.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादालात्मक बाबींपूर्वी)	(५५२.५७)	(५५५.५७)	(५५५.५७)	(५५५.५७)
३.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालात्मक बाबींनंतर)	(५५२.५७)	(५५५.५७)	(५५५.५७)	(५५५.५७)
४.	कालावधीसाठी करोतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालात्मक बाबींनंतर)	(५५२.५७)	(५५५.५७)	(५५५.५७)	(५५५.५७)
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी (करोतर) नफा/(तोटा) धरून)	(५५२.५७)	(५५५.५७)	(५५५.५७)	(५५५.५७)
६.	समभाग भांडवल	२,२५४.७६	२,२५४.७६	२,२५४.७६	२,२५४.७६
७.	लेखापरिष्कृत ताळेबंदीत दर्शवल्याप्रमाणे राखीव वाजवून राखीव	-	-	३८,९३६.३७	३९,०३०.०४
८.	प्रति भाग प्राप्ती (ईपीएस) * (मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.)) (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति भाग)	(२.४५)	०.७९	(२.४६)	(०.४३)
		(२.४५)	०.७९	(२.४६)	(०.४३)

* ३१.०३.२०२१ आणि ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या वर्षा खेरील सर्व कालावधीसाठी मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस अर्वापरिष्कृत आहे.

टीप : वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑनब्लिगेशन ऑफ डिस्कलोर रिव्हायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर सादर केलेल्या ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतरा आहे. अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.iiitlgroup.com वर उपलब्ध आहे.

इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेडसाठी
सही/-
डॉ. वी. सामल
अध्यक्ष
दिनांक : २५ जून, २०२१
डीआयएन : ०००७७२५६

Public Notice

This is for the information to all concerns that the State Environmental Impact Assessment Authority (SEIAA), Government of Maharashtra has accorded Environmental Clearance to the proposed Industrial project under EIA notification 2006 (5f) B2 category & its subsequent amendment at Plot No. J-73, MIDC area, Tarapur, Palghar. For details visit parivesh.nic.in.

Sd/-
Place : Mumbai M/s. Melody Healthcare Pvt. Ltd.



मराठी मनाव आवेज

www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK PUBLIC WORKS DEPARTMENT

Nashik Municipal Corporation Short e-Tender No. 13 (2021-22) invites bids to execute Oxygen Tank Foundation and other allied civil works in Nashik Municipal Area.

The detailed tender notice & tender document would be available on www.mahatenders.gov.in from Dt. 26/06/2021 to Dt.02/07/2021.

जन्संपर्क/ज.क्र./२२३/दि.२५/०६/२०२१ Sd/- xxx
City Engineer
Nashik Municipal Corporation

BABA ARTS LIMITED

Regd. Office: 3A, Valecha Chambers, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053
CIN: L72200MH1999PLC119177 • Website: www.babaartslimited.com
Email: babaartslimited@yahoo.com / investors@babaartslimited.com • Tel No.022 2673 3131 • Fax: 022 2673 3375

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

Sr. No.	Particulars	Quarter Ended		
		31.03.2021	31.03.2020	31.03.2020
1.	Total Income from Operations	201.23	1,451.82	131.07
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	57.39	321.90	45.91
3.	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	57.39	321.90	45.91
4.	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	62.72	280.36	45.38
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	63.08	281.04	43.31
6.	Equity Share Capital	525.00	525.00	525.00
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	1,412.77	1,131.73
8.	Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations			
	1. Basic :	0.119	0.534	0.086
	2. Diluted :	0.119	0.534	0.086

Notes :

- The above is an extract of the detailed format of audited financial results for quarter and year ended on 31st March, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone quarterly and yearly results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company website (www.babaartslimited.com).
- The above audited results for the quarter and year ended 31st March, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 24th June, 2021. The Statutory Auditors M/s. Arunkumar K Shah & Co. have expressed an unmodified audit opinion on these financial results.
- The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For **Baba Arts Limited**
Sd/-
Gordhan P. Tanwani
Chairman & Managing Director
Place : Mumbai
Date : 24th June, 2021
DIN:00040942

XANDER FINANCE PRIVATE LIMITED
Corporate Identity Number (CIN) : U65921MH1997PTC258670
Regd. Office : 101, 5 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400 051, Maharashtra
Tel.: +91 22 6119 6000 Fax: +91 22 6119 6080 Email: info@xanderfinance.com
STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31 MARCH 2021 (Rs. in Lakh)

Sr. No.	Particulars	Year Ended	
		31-Mar-21 (Audited)	31-Mar-20 (Audited)
1	Total Income from Operations	13,535.91	22,154.75
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	584.64	5,483.48
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	584.64	5,483.48
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	394.49	4,069.27
5	Total Comprehensive Income for the period (After tax) and Other Comprehensive Income (after tax)	410.19	4,069.77
6	Paid up Equity Share Capital (face value of the share : Rs.10/- each)	14,805.02	14,805.02
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	39,695.69	40,915.29
8	Net Worth	54,500.71	55,720.31
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	32,216.20	66,630.26
10	Debt Equity Ratio	0.59	1.20
11	Earnings Per Share (of Rs.10/- each) (in Rupees)		
	Basic EPS:	0.28	2.75
	Diluted EPS:	0.28	2.75

NOTES:

- The above financial results for the year ended March 31, 2021, audited by the Statutory Auditors of the Company, have been reviewed by the Audit Committee and on its recommendation, have been approved by the Board of Directors at their respective meetings held on June 25, 2021.
- The above is an extract of the detailed format of yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.xanderfinance.com/financial-information.
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange and can be accessed on the website of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.xanderfinance.com/financial-information.

For and on behalf of the Board of Directors
Xander Finance Private Limited
Tariq Chinoy
Director
DIN No. : 08830666

LOVABLE LINGERIE LIMITED
CIN: L17110MH1987PLC044835
Registered Office: A-46, Road No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai - 400 093. Website: www.lovableindia.in, Email: corporate@lovableindia.in

Extract of STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS for the Quarter and Year ended 31st March, 2021

Sr. No.	Particulars	Current Quarter ended 31.03.2021			
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations (net)	2,936.46	2,889.04	1,143.66	8,524.60
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	258.53	347.35	(359.90)	94.85
3	Net Profit / Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	258.53	347.35	(510.98)	94.85
4	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	163.90	282.12	(560.87)	66.97
5	Total Comprehensive Income for the period	163.90	282.12	(560.87)	114.52
6	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)				15,262
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	1.11	1.91	(3.79)	0.45

Note:

a) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results as on 31st March, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website www.lovableindia.in

By order of the Board
For **Lovable Lingerie Limited**
Sd/-
L Vinay Reddy
Chairman & Managing Director
(DIN: 00202619)

FINO FINANCE PRIVATE LIMITED
(Formerly known as Intrepid Finance and Leasing Private Limited)
CIN: U65921MH1994PTC216496
Registered office: Mindspace Juinagar, 9th floor, Plot no Gen 2/1/F, Tower 1, TTC Industrial Area, MIDC, Shirwane, Navi Mumbai

Financial Results for the Year ended 31 March 2021
(Regulation 52 (B), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015)
(Rs. In Lacs except earning per share)

Sr. No.	Particulars	For the year ended 31 March, 2021	
		31 March, 2021	31 March, 2020
1.	Total Income from Operations	5,131.22	10,649.51
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(5,472.62)	529.77
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(5,472.62)	529.77
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(5,472.62)	464.24
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5,481.16)	442.44
6.	Paid up Equity Share Capital	1,107.68	1,107.68
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,305.18	6,776.97
8.	Net worth	2,412.86	7,884.65
9.	Paid up Debt Capital / Outstanding Debt (Refer note 14)	1.89	1.65
10.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-
11.	* Debt Equity Ratio (Refer note 3)	1.13	1.53
12.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -		
	1. Basic:	(49.41)	4.19
	2. Diluted:	(49.41)	4.19
13.	Capital Redemption Reserve	-	-
14.	Debenture Redemption Reserve (Refer note 6)	-	-
15.	Debt Service Coverage Ratio (Refer note 7)	NA	NA
16.	Interest Service Coverage Ratio (Refer note 7)	NA	NA

Notes :

- The above audited financial results of Fino Finance Private Limited for the year ended 31 March 2021 have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company and have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 24 June 2021.
- Credit Rating of the Company is -ICRA BB+ and CRISIL BB+.
- * Debt Equity Ratio, Equity includes Subordinated Debt.
- There is no material deviation in the use of the proceeds of issue of non-convertible debt securities from the objects stated in the offer document.
- Privately placed redeemable non-convertible debentures are secured through hypothecation of specific pool of loans originated out of the debenture proceeds with a security cover of one time of the outstanding debentures.
- As per Rule 187(b)(ii) of the Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014 the Company, being NBFC, is not required to create debenture redemption reserve in respect of privately placed debentures.
- The Company being NBFC, this disclosure is not applicable pursuant to provision to Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
- In accordance with the board approved moratorium policy read with the Reserve Bank of India (RBI) guidelines dated 27 March 2020, 17 April 2020 and 23 May 2020 relating to 'COVID-19 - Regulatory Package', the Company had granted moratorium up to six months on the payment of installments which became due between 01 March 2020 and 31 August 2020 to all eligible borrowers. This relaxation did not automatically trigger a significant increase in credit risk. The Company continued to recognize interest income during the moratorium period and in the absence of other credit risk indicators, the granting of a moratorium period did not result in accounts becoming past due and automatically triggering Stage 2 or Stage 3 classification criteria. The impact of COVID-19 on the global economy and how governments, businesses and consumers respond is uncertain. This uncertainty is reflected in the assessment of impairment loss allowance on its loans which are subject to a number of management judgments and estimates. In relation to COVID-19, judgments and assumptions include the extent and duration of the pandemic, the impacts of actions of governments and other authorities, and the responses of businesses and consumers in different industries, along with the associated impact on the global economy. The Company has separately incorporated estimates, assumptions and judgments specific to the impact of the COVID-19 pandemic and the associated support packages in the measurement of impairment loss allowance. The final impact of this pandemic is very uncertain and the actual impact may be different than that estimated based on the conditions prevailing as at the date of approval of these financial results. The management will continue to closely monitor the material changes in the macro-economic factors impacting the operations of the Company.
- The Government of India, Ministry of Finance, vide its notification dated 23 October 2020, had announced COVID-19 Relief Scheme for grant of ex-gratia payment of difference between compounded interest and simple interest for six months to borrowers in specified loan accounts ("the Scheme"), as per the eligibility criteria and other aspects specified therein and irrespective of whether RBI moratorium was availed or not. The Company has not charged compounded interest during the moratorium period (March 01, 2020 to August 31, 2020). Hence, the Company has not granted any ex-gratia payment to its borrowers.
- Further, no additional borrower accounts under the moratorium granted category have been classified as impaired (non-performing assets) which were not declared non-performing till 31 August 2020, in view of the Supreme Court order dated 3 September 2020 (Public Interest Litigation (PIL) by Gajendra Sharma Vs Union of India & ANR).
- The above is an extract of the detailed format of yearly financial results for the period ended 31 March 2021 filed with the Stock Exchange under Regulations 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly financial results are available on the website of the stock exchange - www.bseindia.com and website of the Company - www.fino.in.
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulations 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange on the website of the stock exchange - www.bseindia.com and website of the Company - www.fino.in.
- The impact of the net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial items due to change (s) in accounting policies shall be disclosed by means of footnote.
- Paid up Debt Capital / Outstanding Debt has been arrived at by dividing sum of shareholders' fund, non-convertible debentures, long term and short term borrowings (including subordinate debt) by sum of non convertible debentures, long term and short term borrowings (excluding subordinated debt).

For and on behalf of the Board of Directors of **Fino Finance Private Limited** (Formerly known as Intrepid Finance And Leasing Private Limited)
Sd/-
Sudeep Gupta
Whole-time Director
Place : Mumbai
Date : June 24, 2021

FSC
Future Supply Chain Solutions Limited
CIN: L63030MH2006PLC160376
Regd Off : Knowledge House, Shyam Nagar, Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai 400060
P +91 22 6644 2200 • F +91 22 6644 2201, Website: www.futuresupplychains.com, Email: investorrelations@futuresupplychains.com

Extracts of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 (Rs in Lakh)

Particulars	Standalone					Consolidated				
	Quarter ended		Year ended		Year Ended		Quarter ended		Year ended	
	31/03/2021	31/12/2020	31/03/2020	31/03/2021	31/03/2020	31/03/2021	31/12/2020	31/03/2020	31/03/2021	31/03/2020
Total Income from Operations	15,557.64	13,239.40	25,381.44	50,027.89	1,16,058.17	15,557.64	13,239.40	25,381.44	50,027.89	1,16,102.67
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(1,892.13)	(4,127.67)	379.37	(18,436.19)	2,692.19	(1,892.13)	(4,127.67)	367.85	(18,436.19)	2,576.55
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,892.13)	(4,127.67)	(3,889.80)	(18,436.19)	(6,388.24)	(1,892.13)	(4,127.67)	(1,458.88)	(18,436.19)	1,102.36
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,892.13)	(4,127.67)	(3,889.80)	(18,436.19)	(6,388.24)	(1,892.13)	(4,127.67)	(1,458.88)	(18,436.19)	1,102.36
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,939.36)	(4,127.67)	(3,516.93)	(18,483.42)	(6,515.37)	(1,939.36)	(4,127.67)	(1,586.01)	(18,483.42)	(700.25)
Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Share)	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36
Reserves (excluding revaluation reserves)				51,406.09	69,928.09				51,406.09	69,928.09
Earnings per share (of Rs. 10/- per share) (not annualised for interim periods)										
Basic (in Rs):	(4.31)	(9.41)	(7.72)	(42.01)	(15.51)	(4.31)	(9.41)	(3.32)	(42.01)	(1.39)
Diluted (in Rs):	(4.31)	(9.41)	(7.72)	(42.01)	(15.51)	(4.31)	(9.41)	(3.32)	(42.01)	(1.39)

Note:

- The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and year ended March 31, 2021 under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Results'). The complete Results is available on the websites of the Stock Exchanges viz., www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.futuresupplychains.com
- The Above Results have been approved by the Audit Committee and Board of Directors at their respective meetings held on June 24, 2021.

For **Future Supply Chain Solutions Limited**
Mayur Toshniwal
Managing Director
Place: Mumbai
Date : June 24, 2021

IITL GROUP
INDUSTRIAL INVESTMENT TRUST LIMITED
CIN - L65990MH1933PLC001998
Regd. office : Office No.101A, 'The Capital', G Block, Plot No.C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051
Tel. No. 022-4325 0100, Email Id: iit@iitgroup.com Website: www.iitgroup.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2021 (Rs in lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter ended		Year ended		Year ended		Quarter ended		Year ended	
		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
1.	Total income from operations	234.12	293.42	300.37	988.32	2,108.29	301.14	312.36	353.51	1,124.31	2,373.82
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(552.57)	178.05	(5,555.79)	(95.57)	(4,095.84)	(4,552.01)	393.77	(4,159.58)	(4,676.48)	(4,504.09)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	(552.57)	178.05	(5,555.79)	(95.57)	(4,095.84)	(4,552.01)	393.77	(4,159.58)	(4,676.48)	(4,504.09)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	(552.96)	178.13	(5,555.75)	(96.79)	(4,054.54)	(4,551.30)	393.77	(4,156.06)	(4,678.63)	(4,465.05)
5.	Total comprehensive income for the period [Comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(551.11)	178.26	(5,556.72)	(93.67)	(4,055.88)	(4,549.30)	398.92	(4,156.95)	(4,665.44)	(4,466.10)
6.	Equity share capital	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76
7.	Reserve, excluding revaluation Reserve as per the Audited Balance Sheet				38,936.37	39,030.04				27,404.03	31,598.50
8.	Earnings per share (EPS) * -Basic and diluted (₹) (Face value : ₹ 10/- per share)	(2.45)	0.79	(24.63)	(0.43)	(17.98)	(20.19)	1.75	(18.43)	(20.75)	(19.80)

* Basic and Diluted EPS for all period except year ended 31.03.2021 and 31.03.2020 are not annualised.

Note: The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended March 31, 2021 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.iitgroup.com.

For Industrial Investment Trust Limited
Sd/-
Dr. B. SAMAL
CHAIRMAN
DIN : 00007256
Place : Mumbai
Date : June 25, 2021

TPSODL
TP SOUTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED
(Procurement Department)
Ambagada Training Center, Berhampur, Ganjam, Odisha, India -760 002

NOTICE INVITING TENDER

TP Southern Odisha Distribution Limited (TPSODL) invites tender from eligible vendors for following :

Sl. No.	Tender Description	Tender Enquiry No.	EMD (Rs. Lakhs)	Tender Fee Inclusive of GST (Rs.)	Last date & time of Payment of Tender Fee
1.	Rate Contract for Meter installation and Associated Services in TPSODL	NIT No. TPSODL/OT/2021-22/016	2 Lacs	5,000	30.06.2021, 18:00Hrs.

For detailed tender, please visit Tender Section on TPSODL website <https://www.tpsouthernodisha.com>
Interested bidders are required to submit Tender Fee and Authorization Letter before Last Date and time, as indicated above, after which link from TPSODL E-tender system will be shared for further communication and bid submission. Please note that all future correspondence regarding the tender, bid submission, bid submission date extension, etc. will happen only through TPSODL E-tender system. Also, all future corrigendum, if any, will be informed on Tender Section on TPSODL website.

PARRY AGRO INDUSTRIES LIMITED
CIN: U01132TN2011PLC079800
Regd. Office: Parry House, 43, Moore Street, Chennai - 600 001
E-mail ID: secretarial@pai.murugappa.com; web: www.paryyagro.com
Tel No: +91-44-25306789 Fax: +91-44-25358114

11th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCING AND BOOK CLOSURE

1. Shareholders may note that the 11th Annual General Meeting (AGM) of PARRY AGRO INDUSTRIES LIMITED will be held on Friday, the 23rd of July, 2021 at 12 Noon I.S.T by way of Video Conferencing ("VC"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with framework issued by the Ministry of Corporate Affairs vide its General circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 and Circular No. 02/2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Government of India, to transact the businesses set forth in the notice of the meeting.

2. In compliance with the above mentioned circulars, the Annual General Meeting of the company will be held by way of Video Conferencing ("VC"). Hence, the members can attend only by way of VC facility. The detailed procedure for participating in the meeting is stated in the notice for annual general meeting.

3. In compliance with the circulars mentioned above, the members are hereby informed that the company will be sending electronic copies of the Notice of annual general meeting and the annual report for the financial year 2020-2021 to all the shareholders whose email addresses are registered with the company / Depository Participant(s). The Notice of Annual General Meeting and the annual report is also available on the website of the company at <https://paryyagro.com/>.

4. Members who have not registered or who wish to update their e-mail ID, postal address, telephone/mobile numbers, Permanent Account Numbers, bank account details are requested to register/intimate the same with their Depository Participant, if the shares are held by them in electronic form and in case of members holding shares in physical form, all intimations are to be sent to M/s. KFin Technologies Private Limited (Formerly known as Karyv Fintech Private Limited) at inward.ris@kfintech.com.

5. The Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes on all resolutions set out in the notice of the AGM. Additionally, the company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting at the AGM is provided in the Notice of the AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email address will be provided in the notice of the AGM. The instructions for joining the AGM will be provided in the notice of the AGM.

6. Shareholders may note that pursuant to provisions of section 91 of the companies Act, 2013 read with rule 10 of the (Management and Administration) Rules, 2014 the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from **Friday, 16th July, 2021 to Friday, 23rd July, 2021** (both days inclusive), for the purpose of determining entitlement of Members to Dividend for the Financial Year ended March 31, 2021.

7. Payment of dividend shall be made through electronic mode to the Members who have registered their Bank Account details with the Company. Dividend warrants will be dispatched to the Registered Address of the Members who have not registered their bank account details.

8. **Manner of registering mandate for receiving dividend:**
Members are requested to register/update their complete bank details:

- With their depository participants with whom they maintain their demat accounts, if shares are held in dematerialized mode.
- With Kfin Technologies Private Limited (Registrar and Share Transfer Agent) by sending an email at inward.ris@kfintech.com, if shares are held in physical mode by submitting - Scanned copy of the signed request letter which shall contain the Member's name, Folio Number, bank details (Bank Account Number, Branch name and address, IFSC, MICR Details), Self - attested copy of PAN Card and Cancelled cheque leaf.

9. Shareholders are requested to note that the Income Tax Act, 1961, ("the IT Act"), as amended by the Finance Act, 2020, mandates that dividend paid or distributed by a company on or after April 1, 2020 shall be taxable in the hands of shareholders. The Company shall, therefore, be required to deduct tax at source (TDS) at the time of making payment of the final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, shareholders are requested to submit the relevant documents as specified in below paragraphs in accordance with the provisions of the IT Act.

For Resident Shareholders, tax shall be deducted at source under Section 194 of the IT Act, as follows:

Shareholders having valid Permanent Accounting Number (PAN)	10% or as notified by the Government of India
Shareholders not having PAN / invalid PAN*	20% or as notified by the Government of India
Shareholders who have not filed returns or tax for FY 2018-19 and FY 2019-20 before the due date and aggregate of TDS is Rs. 50,000/- or more in each of these two years.	20%**

*Individual shareholder needs to ensure that his/her PAN is linked with Aadhaar number on or before June 30, 2021, else his/her PAN will become invalid.
** TDS rate is applicable for dividend paid on or after July 1, 2021.

However, no tax shall be deducted on the dividend payable to resident individual shareholders, if the total dividend to be received by them during financial year 2021-22 does not exceed Rs. 5,000/- and also in cases where shareholders provide Form 15G/Form 15H (Form 15H is applicable for resident individual shareholders aged 60 years or more) subject to conditions specified in the IT Act. Resident shareholders may also submit any other document as prescribed under the IT Act to claim a lower/Nil withholding of tax. PAN is mandatory for shareholders providing Form 15G/15H or any other document as mentioned above.

For Non-resident Shareholders, Tax is required to be withheld in accordance with the provisions of Section 195 and other applicable sections of the IT Act, at the rates in force. The withholding tax shall be at the rate of 20% (plus applicable surcharge and cess) or as notified by the Government of India on the amount of dividend payable. However, as per Section 90 of the IT Act, non-resident shareholders have the option to be governed by the provisions of the Double Tax Avoidance Agreement (DTAA) read with Multilateral Instrument ("MLI") between India and the country of tax residence of the shareholder, if such provisions are more beneficial to them. For this purpose, i.e., to avail the benefits under the DTAA read with MLI, non-resident shareholders will have to provide the following:

- Copy of the PAN Card allotted by the Indian Income Tax authorities duly attested by the shareholders, or details as prescribed under Rule 37BC of Income Tax Rule, 1962.
- Self-declaration in Form 10F.
- Copy of Tax Residency Certificate for the financial year 2021-22 obtained from the revenue/tax authorities of the country of tax residence, duly attested by the shareholder.
- Self-declaration by the shareholder of having no Permanent Establishment in India in accordance with the applicable Tax Treaty.
- Self-declaration of beneficial ownership by the non-resident shareholder.
- Any other documents as prescribed under the IT Act for lower withholding of taxes if applicable, duly attested by the shareholder.

In case of Foreign Institutional Investors/Foreign Portfolio Investors, tax will be deducted under Section 196D of the IT Act @ 20% (plus applicable surcharge and cess) or rate provided in the relevant DTAA read with MLI, whichever is more beneficial subject to the submission of the above documents.

Please note that application of beneficial DTAA rate at the time of tax deduction/withholding on dividend amounts shall depend upon the completeness and satisfactory review by the Company, of the documents submitted by non-resident shareholder. The aforementioned documents are required to be uploaded on the shareholder portal at the <https://ris.kfintech.com/form15/> on or before July 16, 2021. **No communication would be accepted from shareholders after July 16, 2021.**

Above communication on TDS only sets out the provisions of law in a summarized manner and does not purport to be a complete analysis or listing of all potential tax consequences. Shareholders should consult their own tax advisors for the tax provisions applicable to their particular circumstances.

On behalf of the Board of Directors
For PARRY AGRO INDUSTRIES LIMITED

Date : 24th June, 2021 M M Venkatachalam
Place : Chennai Chairman
DIN: 00152619

पावरग्रिड
POWERGRID

NOTICE

Notice is hereby given that the **Extra Ordinary General Meeting ("EGM")** of the Members of Power Grid Corporation of India Limited ("Company") will be held on **Tuesday, 20th July, 2021 at 11.00 a.m. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020; General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR").

Electronic copies of the Notice of the EGM, procedure and instructions for remote e-voting and e-voting during the EGM have been sent on 25th June, 2021, to all those Members whose email IDs are registered with the Company/Depositories.

The Notice of the EGM is available on the website of the Company at <https://www.powergrid.in>, on the website of the Registrar and Share Transfer Agent ("RTA"), KFin Technologies Private Limited at <https://evoting.kfintech.com> and on the websites of BSE Limited at <https://www.bseindia.com> and National Stock Exchange of India Limited at <https://www.nseindia.com>.

The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the business, as set forth in the Notice of the EGM, by electronic means through both, remote e-voting and e-voting during the EGM. All Members are informed that:

- Members may attend the EGM through VC / OAVM or watch the live web-cast at <https://meetings.kfintech.com> by using their remote e-voting credentials.
- The instructions for participating through VC / OAVM and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice of the EGM.
- Members whose names appear in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the **cut-off date of Tuesday, 13th July, 2021**, shall only be entitled to avail the remote E-Voting facility or E-Voting during EGM (Insta Poll), as the case may be, at the EGM.
- Remote e-voting shall commence at **9:00 AM (IST) on Saturday, 17th July, 2021 and end at 5:00 PM (IST) on Monday, 19th July, 2021**. Remote e-voting shall not be allowed beyond **5:00 PM (IST) on 19th July, 2021** and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
- In case a person has become a Member of the Company after sending of the Notice but on or before the cut-off date for remote e-voting, or has registered the e-mail address after dispatch of the Notice, such Member may obtain the user ID and password in the manner as provided in the procedure and instructions for e-voting.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may attend the EGM through VC / OAVM, but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the EGM through VC / OAVM, shall be eligible to vote through e-voting (Insta-Poll) during the EGM.
- Mrs. Savita Jyoti of M/s. Savita Jyoti Associates, Company Secretaries, has been appointed as Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting (Insta Poll) process in a fair and transparent manner.
- Manner of casting vote(s) through e-voting:** In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for consideration at the EGM will be transacted through remote e-voting and e-voting during the EGM. The Company is taking services of KFin Technologies Private Limited (RTA) for facilitating voting through electronic means. Shareholders who hold shares in physical form or who have not registered their e-mail addresses and wish to participate in the EGM and/or wish to cast their votes during EGM (Insta-Poll) can login on the e-voting website <https://meetings.kfintech.com> or cast their votes through remote e-voting by login on the remote e-voting website <https://evoting.kfintech.com> by using their credentials. Shareholders are requested to read instruction carefully contained in the Notice of EGM available on the website of the Company/Stock Exchanges.
- Manner of registering / updating email ID & Bank Details:** Shareholders who have not yet registered their email IDs and Bank Account details are hereby requested to register the same in following manner:

For shareholders holding shares in Physical Mode:	
To Register/update the E-mail ID	Register/update the E-mail ID by clicking on https://ris.kfintech.com/client-services/mobile-reg/mobilemailreg.aspx or by writing to the Company with details of Folio Number and attaching a self-attested copy of PAN card at investors@powergrid.co.in or to RTA at inward.ris@kfintech.com .
To update Bank account	Write to the Company's RTA i.e. KFin Technologies Private Limited, Unit: Power Grid Corporation of India Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032.

For shareholders holding shares in **Demat Mode:** Shareholders can update email IDs, mobile numbers and Bank Account details by contacting their respective Depository Participants as per the process advised by them.

- In case of any query/grievance regarding e-voting or technical assistance for VC / OAVM participation, Members may contact KFin Technologies Private Limited at the toll free No. 1-800-309-4001 or write to them at inward.ris@kfintech.com and evoting@kfintech.com. Members may also contact Shri S. V. Raju Dy. General Manager, KFin Technologies Private Limited, at the RTA's address mentioned earlier or at raju.sv@kfintech.com for any further clarifications.
- Members are requested to read carefully all the Notes set out in the Notice of the EGM and in particular, instructions for joining the EGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting (Insta Poll) at the EGM.

By order of the Board of Directors
Sd/-
(Mrinal Shrivastava)
Company Secretary & Compliance Officer

Date: 25th June, 2021
Place: New Delhi

POWER GRID CORPORATION OF INDIA LIMITED
(A Government of India Enterprise)
CIN: L40101DL1989GOI038121
Regd. Office : B-9, Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-110016
Phone No.: 011-26560121, Fax: 011-26601081
Corp. Off.: "Saudamini", Plot No. 2, Sector-29, Gurgaon-122001 (Haryana)
Phone No.: 0124-2822000, 2823000, Fax: 0124-2571990
Website: www.powergrid.in, Email ID: investors@powergrid.co.in

A Maharatna PSU

Business Standard newspaper delivering safely to homes and offices

For details, SMS reaches to 57575
or email order@bsmail.in

Business Standard

Insight Out

Rane ENGINE VALVE LIMITED
CIN: L74999TN1972PLC006127
Regd. Off : "Maithri", No. 132, Cathedral Road, Chennai - 600086. Tel.: 044 - 2811 2472 / 73
Website: www.ranegroup.com | E-mail: investorservices@ranegroup.com

PUBLIC NOTICE - 49th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 49th Annual General Meeting (AGM) of the members of Rane Engine Valve Limited ("the Company") will be held on **Thursday, July 22, 2021 at 15:00 hrs IST** through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM). In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular No. 02/2021 dated **January 13, 2021** and Securities Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated **January 15, 2021** (collectively referred to as "applicable circulars") have permitted the holding of the AGM in the year 2021 through VC/OAVM. Accordingly, the AGM of the Company will be convened through VC/OAVM and the business may be transacted through voting by electronic means in compliance with applicable circulars and the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act"), Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"). A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the **cut-off date i.e. Thursday, July 15, 2021** only shall be entitled to avail the facility of 'remote e-voting' or voting at the AGM. The Company has engaged Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating voting through electronic means i.e. remote e-voting and voting on the date of the AGM.

The Annual Report 2020-21 and Notice of the 49th AGM are being sent in electronic mode to Members whose e-mail address is registered with the Company/ Registrar and Transfer Agents or with the Depository Participant(s). These documents will be made available on the website of the Company at www.ranegroup.com, the websites of BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and CDSL website at <https://www.evotingindia.com>. The Members are hereby informed that:

- The 'remote e-voting' period commences on **Monday, July 19, 2021 (09:00 hrs IST)** and ends on **Wednesday, July 21, 2021 (17:00 hrs IST)**. Member may note that remote e-voting shall not be allowed beyond the above said period.
- During this period, existing members and persons who have acquired shares and become members of the company after the despatch of notice, holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date **Thursday, July 15, 2021** may cast their vote electronically on the business set forth in the notice of the AGM through CDSL e-voting system.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend / participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Members may access the CDSL e-voting system at the web link: <https://www.evotingindia.com> under shareholders/members login. Alternatively they may login through their respective depository account. The detailed instructions for the remote e-voting process, attending the AGM and e-voting during the AGM are given in the Notice of the AGM.
- Those members whose e-mail ids are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting are requested to send required details and documents as described in the Notice to Company's e-mail ID investorservices@ranegroup.com or to RTA's e-mail ID srirams@integratedindia.in
- The documents referred to in the AGM notice are available for inspection. Members may write to the Company's e-mail ID investorservices@ranegroup.com
- The Results together with the report of the Scrutinizer, Mr. Balu Sridhar, Practicing Company Secretary (ICSI Membership no. FCS 5869), Partner, M/s. A.K. Jain & Associates, Company Secretaries, shall be placed on the website of the Company and CDSL.

For any query / clarification or issues regarding remote e-voting / e-voting during the AGM, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write to helpdesk.evoting@cdsindia.com or contact Mr. Rakesh Dalvi at 022-2305 8542 / 022 2305 8543 / 022 2305 8738.

(By order of the Board)
For Rane Engine Valve Limited
Vivekananda M
Company Secretary

Chennai
June 25, 2021

Weekend Business Standard

MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nari Duna 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Bhopal (M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, PB.Marg, Worli, Mumbai- 400013

Editor : Shyamal Majumdar

RNI No. MAHENG/2013/53717

Readers should write their feedback at feedback@bsmail.in
Fax : +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact:

Ms. Mansi Singh
Head-Customer Relations

Business Standard Private Limited,
H/4 & I/3, Building H, Paragon Centre,
Opp. Birla Centurion,

PB.Marg, Worli, Mumbai - 400013

E-mail: subs_bs@bsmail.in

or sms, REACHBS TO 57575

Overseas subscription:
(Mumbai Edition Only)

One year subscription rate by mail
INR 51765 / USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement.

Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.

Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redistribution of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge

Lovable LINGERIE LIMITED
CIN: L17110MH1987PLC044835
Registered Office: A-46, Road No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai - 400 093. Website: www.lovableindia.in, Email: corporate@lovableindia.in

Extract of STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS for the Quarter and Year ended 31st March, 2021

Sr. No.	Particulars	Current Quarter ended 31.03.2021	Previous Quarter ended 31.12.2020	Previous Quarter ended 31.03.2020	Year ended 31.03.2021
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations (net)	2,936.46	2,889.04	1,143.66	8,524.60
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	258.53	347.35	(359.90)	94.85
3	Net Profit/ Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	258.53	347.35	(510.98)	94.85
4	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	163.90	282.12	(560.87)	66.97
5	Total Comprehensive Income for the period	163.90	282.12	(560.87)	114.52
6	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)				15,262
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	1.11	1.91	(3.79)	0.45

Note:
a) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results as on 31st March, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website www.lovableindia.in

By order of the Board
For Lovable Lingerie Limited
Sd/-
L Vinay Reddy
Chairman & Managing Director
(DIN: 00202619)

Place : Mumbai
Date : June 25, 2021